

April 22, 2025

To
The Manager
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai-400001
Scrip Code: 534618

To
The Manager
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1 Block G,
Bandra - Kurla Complex, Bandra (East)
Mumbai - 400 051
Scrip Symbol: WAAREERTL

Sub.: Publication of Postal Ballot Notice in newspaper in terms of Regulation 47 of the SEBI (LODR), 2015

Dear Sir/Madam,

In Compliance with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith the newspaper advertisements for completion of dispatch of the Postal Ballot Notice as published in Financial Express (in English) and Mumbai Lakshadweep (in Marathi) dated April 22, 2025.

You are requested to kindly take note of the above.

Thanking you,

Yours faithfully,

For **Waaree Renewable Technologies Limited**

Heema Shah
Company Secretary
ACS 52919
Email Id: info@waareertl.com

Enclosed: As above

Waaree Renewable Technologies Limited

(A subsidiary of Waaree Energies Limited)

504, Western Edge-1, Off. Western Express Highway,
Borivali (E), Mumbai 400 066. Maharashtra INDIA

Tel.: +91 22 6644 4444 CIN : L93000MH1999PLC120470
E : info@waareertl.com GST: 27AADCS 1824J2ZB
W : www.waareertl.com

TATA CONSUMER PRODUCTS LTD.
Regd. Office: 1, Bishop Lefroy Road, Kolkata, West Bengal, 700020

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation.

Name[s] of the holder[s] (and Jt. holder[s], if any)	Kind of Securities and face value	No. of Securities	Certificate number[s]	Distinctive number[s] (From - To)
HITENDRA MADHUSUDAN SHAH Joint with PARESH MADHUSUDAN SHAH	Equity (F.V. Rs. 1/-)	750	8581	15532021 - 15532770

Date: 21/04/2025
Place: MUMBAI

Name[s] of holder[s] / Applicant[s]
HITENDRA MADHUSUDAN SHAH

SCAN STEELS LIMITED
(CIN:L27209MH1994PLC076015)
Registered Office: Office No. 104/105, E-Square, Subhash Road, Opp. Havmor Ice cream, Vile Parle (East), Mumbai - 400057
Telephone: +91 02226185461; 02226185462; Fax: +91 02226185463
Email: secretariat@scansteels.com; Website: www.scansteels.com

CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE OF SCAN STEELS LIMITED TO BE DATED APRIL 14, 2025

We draw the attention of all the Members of Scan Steels Limited ("Company") to the postal ballot notice dated April 14, 2025 ("Original Notice") to transact the special business as mentioned therein. This corrigendum shall form an integral part of the notice dated April 14, 2025, circulated to the Members of the Company and should be read in conjunction with the notice.

Please take note of the following changes:

Under the heading "Necessary information/details in relation to the proposed preferential issue as required under Chapter V of the SEBI ICDR Regulations and Section 42 and Section 62(1)(c) of the Companies Act, 2013 read with the rules made thereunder are set forth below," the existing table under clause (XX) shall be replaced with the below table:

XX. Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the OCRPS proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottees, the percentage of post preferential issue capital that may be held by them and change in control, if any, in the issuer consequent to the preferential issue:

Sr. No.	Name of the Proposed Allottees	Ultimate Beneficial Owners (If applicable)	Pre Issue Equity holding		No. of OCRPS to be allotted	Post issue Equity holding (After exercise of Option by OCRPS Holders)	
			No. of shares	%		No. of shares	%
1	Bayanwala Brothers Pvt. Ltd. Shares	Rajesh Gadodia	8,773,058	14.97	1,107,508	1,162,884	18.38
2	Gopikar Supply Pvt. Ltd.	Nimish Gadodia	3,430,881	5.85	467,527	490,904	6.46
3	Ascon Merchandise Pvt. Ltd.	Not applicable	2,117,562	3.61	467,098	490,452	4.29

It is further informed that the aforesaid changes do not impact the Resolution and/ or the pre-issue and post-issue shareholding pattern of the Company. All the concerned Members, stock exchanges, depositories, registrar and share transfer agent, the agency appointed for e-voting, the scrutinizer and other authorities and all other concerned persons are requested to take note of the above. All other contents of the aforesaid Notice shall remain unchanged.

The said corrigendum is being uploaded on the website of the Company and will be published in the following newspapers:

- Financial Express (in English) on Tuesday, April 22, 2025;
- Pratahkal (in Marathi) on Tuesday, April 22, 2025.

Sd/-
Prabir Kumar Das
Company Secretary & Compliance Officer
(Membership No.: F6333)

Date: April 21, 2025
Place: Bhubaneswar

For
Advertising in
TENDER PAGES
Contact
JITENDRA PATIL
Mobile No.:
9029012015
Landline No.:
67440215

SONALIS CONSUMER PRODUCTS LIMITED
Corporate Identification Number: U52109MH2022PLC378461;
Registered Office: HD-275, We Work Oberoi Commerz II, 20th floor, CTS No. 95, 4 B 3 & 4 390, Off W. E. Highway, Oberoi Garden City, Goregaon East, Mumbai, Goregaon East, Maharashtra - 400083, India. Contact Number: +91-9867611444;
Contact Person: Ms. Sweta Agarwal, Company Secretary and Compliance Officer;
Email-ID: cs@apptefood.in; Website: www.sonalisconsumer.com

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This notice does not constitute an offer or invitation or inducement to purchase or sell or to subscribe for, any new securities of the Company. All capitalized terms used and not denied here shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated April 01, 2025 issued with BSE Limited ("BSE" or "Stock Exchange") and with SEBI for information and dissemination purposes.

CORRIGENDUM TO LETTER OF OFFER & ABRIDGED LETTER OF OFFER DATED APRIL 01, 2025 FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF SONALIS CONSUMER PRODUCTS LIMITED

The Company through this Corrigendum to the Letter of Offer & Abridged Letter of Offer wishes to bring to the notice of the Shareholders the following amendments:
You are requested to take the below changes into consideration:
• Under the heading "Issue FOR ON MARKET RENUNCIATIONS" in page 01, Under the heading "On Market Renunciation" in page 04, Under the heading "Renunciation Period" in page 06, Under the heading "Issue Schedule" in page 34, Under the heading "Issue Schedule" in page 37, Under the heading "On Market Renunciation" in page 169, Under the heading "ISSUE SCHEDULE" in page 173 of the Letter of Offer and in page 2 of the Abridged Letter of Offer under the heading "INDICATIVE TIMETABLE", under the heading "ABRIDGED LETTER OF OFFER CONTAINING SALIENT FEATURES OF THE LETTER OF OFFER" in page 08 of the Abridged Letter of Offer, the Last Date for On Market Renunciation of Rights Entitlements to be read as "Monday, 21st April, 2025" instead of "Wednesday, 21st April, 2025" i.e. Last Date for On Market Renunciation of Rights is Monday, 21st April, 2025."

A copy of the corrigendum will also be made available on the Company's website at www.sonalisconsumer.com.

Thanking You
For, SONALIS CONSUMER PRODUCTS LIMITED
Sd/-
SONALI NILESH KOCHAREKAR
Managing Director DIN: 09536461

Date: 21/04/2025
Place: Mumbai

Waaree Renewable Technologies Limited
(CIN: L93000MH1999PLC120470)
Registered office: 504, Western Edge-1, Off. Western Express Highway, Borivali (E) Mumbai-400066.
Tel: 022 6644 4444; Email: info@waareertl.com; Website: www.waareertl.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to provisions of Section 108 and Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), read together with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standards issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings ("SS-2") and the relaxation and clarifications issued by Ministry of Corporate Affairs (MCA) vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 28, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and pursuant to other applicable laws and regulations, the resolution(s) as set out in the Notice of Postal Ballot dated April 16, 2025 are proposed to be passed through postal ballot only through remote e-voting by the Members of the Company.

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Monday, April 21, 2025, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/depository participant(s) as on April 18, 2025 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the website of the Company: www.waareertl.com, the relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com, website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Ltd. ("CDSL"): www.evotingindia.com.

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Ltd. ("CDSL") for the purpose of providing e-voting facility to all its Members. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting period	9.00 a.m. IST on Thursday, April 24, 2025
Conclusion of e-voting period	5.00 p.m. IST on Friday, May 23, 2025
Cut-off date for eligibility to vote	Friday, April 18, 2025

The e-voting facility will be disabled by CDSL immediately after 5.00 p.m. IST on Friday, May 23, 2025. Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant.

The Board has appointed Ms. Shruti Somani., (ACS-49773) Practicing Company Secretaries, as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit her report to the Chairman, or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced within 2 working days from the conclusion of e-voting i.e. 5.00 PM IST on Friday, May 23, 2025, and will also be displayed on the Company's website www.waareertl.com and on the website of CDSL (www.evotingindia.com), and communicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent.

In case of any queries/grievances relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Davi, Manager, (CDSL) or send an email to helpdesk.evoting@cdsindia.com or toll free no. 1800 21 09911

By Order of the Board of Directors of
For Waaree Renewable Technologies Limited
Sd/-
Heema Shah
Company Secretary & Compliance Officer
ACS 52919
Dated: April 21 2025
Place: Mumbai
Email id: info@waareertl.com

Nippon India Mutual Fund
Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited
(CIN - L65910MH1995PLC220793)
Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013.
Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 09

Change in Exit Load:

Investors are requested to note that pursuant to AMFI communication dated April 09, 2025, Nippon India Mutual Fund ("NIMF")/ Nippon Life India Asset Management Limited ("NAM India") has decided to modify the Exit Load pertaining to Switch/Systematic Transfer Plans (STP) in all eligible scheme(s), **w.e.f. April 22, 2025.**

Accordingly, following clause in Scheme Information Document ("SID"), Key Information Memorandum ("KIM") of eligible Scheme(s) of NIMF & Statement of Additional Information (SAI) (wherever applicable) shall revised as under:

Existing Clause	Revised Clause
Switch/Systematic transfer of investments made with ARN code, from Other than Direct Plan / Regular Plan to Direct Plan of a Scheme shall be subject to applicable exit load, if any.	Switch / Systematic transfer of Investments made from 'Regular Plan' to 'Direct Plan' under the scheme and vice versa, will not be subject to exit load.

This addendum forms an integral part of SID, KIM of eligible Scheme(s) of NIMF & SAI (wherever applicable). All the other provisions of the SIDs, KIMs & SAI except as specifically modified herein above shall remain unchanged.

For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED
(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)
Sd/-
Mumbai
April 21, 2025
Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks,
read all scheme related documents carefully.

ANNOUNCEMENT TO THE SHAREHOLDERS OF
HIGH STREET FILATEX LIMITED
(("HSFL"/"TARGET COMPANY"/"TC")
(Corporate Identification No. L10790RJ1994PLC008386)
Registered Office: B-17, 11th Floor, 22 Godam Industrial Area, Jaipur - 302006, Rajasthan;
Phone No.: 0141-4025431; Email id: highstreet.filatex@gmail.com; Website: www.highstreetfilatex.in

This Advertisement is being issued by Navigant Corporate Advisors Limited, on behalf of Mr. Sandeep Agrawal (Acquirer-1) and Mrs. Anupriya Sandeep Agrawal (Acquirer-2) (Acquirer-1 and Acquirer-2 hereinafter collectively referred to as the "Acquirers") in respect of Open Offer ("Offer") for the acquisition up to 10,96,792 Equity Shares of Rs. 10/- each representing 26.00% of the emerging equity and voting share capital of the Target Company. The Offer Opening Public Announcement pursuant to Detailed Public Statement ("DPS") and the Public Announcement ("PA") made by the Acquirers have appeared in Financial Express - English Daily (all editions); Jansatta - Hindi Daily (all editions); Pratahkal - Marathi Daily (Mumbai edition) and Maha Nagar Times - Hindi Daily - (Jaipur Edition) on 09th April, 2025.

- Acquirers have completed the dispatch of the Physical Letter of Offer on 03rd April, 2025 to such shareholders whose email addresses were not registered with Target Company pursuant to regulation 18(2) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations")
- Various Letter of Offers are returning undelivered. Hence it is to be reiterated that copy of the LOF is also available on the website of Securities and Exchange Board of India (SEBI), www.sebi.gov.in and also on the website of Manager to the Offer, www.navigantcorp.com.
- Shareholders who have not received the Letter of Offer can tender the shares in accordance with procedure described in clause 8.15 on 25 of Letter of Offer, which is reproduced as below:

Procedure for Tendering the Shares in case of Non-Receipt of the Letter of Offer:

Persons who have acquired equity shares but whose names do not appear in the register of members of the Target Company on the Identified date, or those who have not received the letter of offer, may also participate in this Offer. A shareholder may participate in the Offer by approaching their broker and tender Equity shares in the Open Offer as per the procedure mentioned in this Letter of Offer or in the Form of Acceptance-cum-Acknowledgement. The Letter of Offer along with Form of Acceptance-cum-Acknowledgement will be dispatched to all the eligible shareholders of the Target Company as on the Identified date. In case of non-receipt of the Letter of Offer, such eligible shareholders of the Target Company may download the same from the SEBI website (www.sebi.gov.in) or BSE website (www.bseindia.com) or Merchant Banker website (www.navigantcorp.com) or obtain a copy of the same from the Registrar to the Offer on providing suitable documentary evidence of holding of the Equity shares of the Target Company. Alternatively in case of non-receipt of the Letter of Offer, shareholders holding shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder, stating name, address, number of shares held, client ID number, DP name, DP ID number, number of shares tendered and other relevant documents such as physical share certificates and Form SH-4 in case of shares being held in physical form. Such Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform to be made available by the BSE before the closure of the Offer.

Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and LOF.

ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS

NAVIGANT CORPORATE ADVISORS LIMITED
804, Meadows, Sahar Plaza Complex, J B Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai - 400059.
Tel No. +91 22 4120 4837 / 4973 5078
Email id: navigant@navigantcorp.com
Website: www.navigantcorp.com
SEBI Registration No: INM000012243
Contact person: Mr. Sarthak Vijlani

Place: Mumbai
Date: April 21, 2025

THE
BUSINESS
DAILY.



FOR
DAILY
BUSINESS.

मंगळवार, दि. २२ एप्रिल २०२५

राज्यातील आठ निवासी शाळांमध्ये अमरावतीचा नंबर

अमरावती, जाणार आठ. प्रत्येक शाळेची दि. २१ ः बदलत्या काळाच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्यातील विशेष नैपुण्यांचा विकास होणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून, शालेय शिक्षण विभागाने राज्यात आठ निवासी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अमरावतीचीही निवड करण्यात आली आहे. या शाळा मआनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळाफया नावाने ओळखल्या

जाहीर सूचना

येणे सूचना देण्यात येत आहे की, पत्र क्र.८०९, ई विंग, ८वा मजला, (फ्लॅटक्र ११०३ बी.जी. कॉम्प्लेक्स), इमारत क्र. २, पुन.जी. समष्टी प्लेज-२ को-ऑप.ही.सो. लि., ठाकर गव, काव्हियरी (पुनं), मुंबई-४००१०१ ही जगा १) विभाग पंचक निवडी, २) परिवर्तन पंचक निवडी, ३) पंचक भावभावनास निवडी ४) रेखा पंचक निवडी यांच्या संकुल मध्ये आहे. यातील पंचक भावभावनास निवडी यांचे २२.०५.२०२२ रोजी निघन झाले. त्यांच्या पचात त्यांनी पत्नी श्रीमती लीला पंचक निवडी, दोन मुले चारा पंचक निवडी व परिवर्तन पंचक निवडी हे कायदेशीर वास्तव्य कर प्रक्रितीची ओळख आणि अन्तर्गत कोणीही कायदेशीर वास्तव्य नाही, अन्ता वर मुद्रित निवडी कायदेशीर वास्तव्यानी भाग प्रणयणात्मक मध्य पंचक भावभावनास निवडी यांचे नाव बाळाक्यावतीला सोसायटीमध्ये अर्ज केला आहे. ज्ञात कोणा व्यक्तीला काही दावा/आवेग असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी प्रमाणित दस्तक क्र.८, ए.जी. सनमिटी फेज-२ को-ऑप.ही.सो. लि. ठाकर गव, काव्हियरी (पुनं), मुंबई-४००१०१ येथे सदर सूचनांच्या ताखेपुढील १५ दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणीही व्यक्तीला दावा नाही आणि सोसायटीकडून अर्ज स्विकारला जाईल याची नोंद घ्यावी.

सही/-
ए अश्विनी आर असोसिएट्स
(अश्विनी व काव्हियरी मधुगण)
१८०५२३८८११, १८०२२४३४९५५, ५८३३४६२५२२
दिनांक: मुंबई दिनांक: २२.०५.२०२५

PUBLIC NOTICE

This notice is to inform the general public at large that we are informed by our client that Mrs. Ahliya Vijay Bhihawadkar, one of the co-owners of the properties mentioned in the Schedule, died intestate on 10th January 2025 at AIMS Hospital, Kalyan-Dombivli, leaving behind her Husband Mr. Vijay Dattatray Bhihawadkar, Son Dr. Shishir Bhihawadkar and Daughter in Law Mrs. Rashmi Bhihawadkar as her only legal heirs. The properties mentioned in the schedule were jointly owned by the following owners i.e. (1) Mr. Vijay Dattatray Bhihawadkar, age about 72 years, (2) Mrs. Rashmi Bhihawadkar, age about 43 years, (3) Dr. Shishir Bhihawadkar, age about 44 years, and (4) Late Mrs. Ahliya Vijay Bhihawadkar Age- 70 years, all Residing at: 1703/04, Casa Marvella, Wing A, Aquaville, Waterfront Park, Jain Mandir Waterfront Park, Lodha Palava, Phase 2, Sector-6, Hedutane (n.v), Thane-421204, Maharashtra. The 25% undivided share in the properties is being divided equally upon her husband Mr. Vijay Dattatray Bhihawadkar and son Dr. Shishir Bhihawadkar, i.e., 12.5% each under Class-II of Hindu Succession Act, 1956. Further, Mr. Vijay Dattatray Bhihawadkar, being the legal heir and holder of 12.5% undivided share in the said properties (inherited from his late wife Mrs. Ahliya Vijay Bhihawadkar), has expressed his desire and intention to release, relinquish all his right, title, and interest in the said 12.5% share in favour of his son Dr. Shishir Bhihawadkar thereby making him 50 % owner of the properties mentioned below. Any person, individual, company, firm, institution, bank, or any other legal entity who may have or claims to have any right, title, interest, lien, share, encumbrance, demand, or objection whatsoever in respect of the said property/properties, or against the execution and registration of the proposed Release Deed, is hereby called upon to submit their objections, if any, in writing, along with documentary proof, to the undersigned at the address mentioned below, within 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no such objection is received within the stipulated period, it shall be presumed as no claim, objection, or interest existing in respect of the said property/properties, and it shall be presumed that there are no impediments to the execution and registration of the said Release Deed. Thereafter, no claims, objections, or rights of any nature shall be entertained in relation to the said property/properties or the Release Deed proposed to be executed. Please note that claims received without written evidences will not be considered THE SCHEDULE REFERRED TO ABOVE IS AS FOLLOWS: All that Flat No.- 1703/04, Casa Marvella, Wing A, Aquaville, Waterfront Park, Jain Mandir Waterfront Park, Lodha Palava, Phase 2, Sector-6, Hedutane(n.v), Thane-421204, Maharashtra Total Area (Carpet Area + EBVT Area) Admeasuring 54.16 sq. mtrs and having one car parking. and Flat No - 1704, Casa Marvella, Wing A, Aquaville, Waterfront Park, Jain Mandir Waterfront Park, Lodha Palava, Phase 2, Sector-6, Hedutane(n.v), Thane-421204, Maharashtra Total Area (Carpet Area + EBVT Area) Admeasuring 54.16 sq. mtrs and having one car parking. Sd/- Adv. Sunilraj Nadar (Advocate, Bombay High Court) Office No- 807, 8th Floor,Nirmal Corporate Center, L.B.S Marg, Mulund (West), Mumbai- 400080 Mob. No- 9830909534.

जाहीर नोटीस
ज्यांना संबंधित आहे त्यांच्यासाठी
ही सूचना देण्यात येत आहे की, श्री. वेरूक्ष फिगमार्ग पौरोदेही (मृग) आणि श्रीमती होमायन वेरूक्ष पौरोदेही हे ः कमनवाला नगर नं. १ या इमारतीतील, "कमनवाला फ्लॅट को-ऑप. हाउसिंग सोसायटी" या संस्थाकरी गृहनिर्माण संस्थेने, नोदीणी क्रमांक TNA/VSI/HS/GC(7)4003/1990-1991 दिनांक १०-०५-१९९१ असलेल्या, पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ११५, क्षेत्रफळ ४४६ चौ.फूट (एकूट एरिया) चे संयुक्त मालक होते. सदर फ्लॅट नवीन अंशिकत्वस्वर (N.A.) मूखंडावर बांधण्यात आलेला आहे, जो सर्व क्र. १९५, या वॉलेज, तालुका रावेड, विहला पापघर - ४००१३४ या ठिकाणीसहित आहे. हा मूमाय उप निष्काळ वसई क्र. 18 व (हिरण), विहला उप निधीनी कायद्यात वास्तव्य व महापौर राज्याचा वसई येथे, वसई वसई, हिरण महापौरांपासोका हद्दीत स्थित आहे। (यापुढील संक्षिप्ताचे "सदर फ्लॅट" असे म्हणण्यात येईल). वरील फ्लॅट संबंधित पाच (५) पूर्ण भरलेले समभाग, समभाग प्रमाणपत्र क्र. ५०, अंकेत किमत्त क्र. ५०/- चे प्रत्येकी, समभाग क्र. ३५० ते ३७५ (एकत्रितपणे "सदर समभाग") च्या आधारे धारित आहेत. श्री. वेरूक्ष फिगमार्ग पौरोदेही यांचे दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी मुंबई येथे वास्तव्य न करत निघन झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांची पत्नी, श्रीमती होमायन वेरूक्ष पौरोदेही या एकमेव जिवंत कायदेशीर वारस दस्तावर सदर कायदेशीर वारस श्रीमती होमायन वेरूक्ष पौरोदेही यांच्या सदर फ्लॅट यावरील अधिकार हस्तांतरित करण्यासाठी निघाव करीत आहेत. सदर हस्तांतरित, असे की ईका, कितीस संध्या किंवा कायदीनी, ज्यांना सदर फ्लॅट बावत हक्की, मागण, दंड, कोट, वारसा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हक्क, दावा, स्वातंत्र्य, हितवांचे (असाय), त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांच्या आत खालील अवधीतसहित अधिकारवाचा किंवा माया प्राहकांचे लेखी खणणीत व योग्य कायदेशीया आचारसंहारे कळवावे. ज्ञात कोणताही दावा यापुढे नमुद केवत पाहू झाला नाही, तर असे गृहीत धरले जाईल की, कोणत्याही सदर फ्लॅट यावरील कोणत्याही हक्क, दावा, स्वातंत्र्य अथवा हितवांचे नाही. आणि सदर फ्लॅट श्रीमती होमायन वेरूक्ष पौरोदेही यांच्या नावा कोणत्याही अर्थदृष्ट्या, दावा अथवा भावनिश्चय हस्तांतरित केला जाईल.

दिनांक-२२/०५/२०२५

पता: श्री. प्रदुलत मोहन पायकाड
C/O S.M. L.L.M.,
अंडव्होकेट, मुंबई उच्च न्यायालय
किशो कुंज बिल्डिंग नं. 1, गाळा क्र. 11,
जुना बाई कोलेशमरी एकादरी कर्मचारी,
नोदीणी कार्यालयाजवळ, हिंदिरा पछीम - ४०१३०३

PUBLIC NOTICE

MR. DEVENDRA MANEKL MEHTA was the joint owner with MRS. MEENA DEVENDRA MEHTA and KINJAL DEVENDRA MEHTA (ance) after marriage MRS. KINJAL ANCHIT GIRI) of Flat No.1403 in Bldg. No.7 on the 14th Floor of Type-A of the building known as "DB OZONE, situated at Off Western Express Highway, Next to Dahisar Check Naka, Mira Road (East), Thane-401107. MR. DEVENDRA MANEKL MEHTA Died on 03/11/2024, Leaving Behind his legal heirs SMT. MEENA DEVENDRA MEHTA (Wife), MR. VIVEK DEVENDRA MEHTA (Son) And MRS. KINJAL ANCHIT GIRI (Married Daughter) as the surviving legal heirs upon the demise of the aforesaid owner, my client MRS. KINJAL ANCHIT GIRI, the legal heir of the deceased with the consent of the legal heir intends to inherit the 33.33% undivided share in the said flat built by the deceased in his name. Any person or persons having any claim or objection for transmitting the aforesaid flat in the name of my client may lodge their respective objections within 15 days from the date hereof failing with, the transmission process would be completed. ADVOCATE DILIP K. PANDY ADVOCATE HIGH COURT Office: B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road, Bhayander (E),Thane- 401105. Place: Thane Date: 22/04/2025

बाजार हौसिंग फायनान्स लिमिटेड

काॅर्पोरेट अधिकार: सेझम आवटी पार्क बी-२ विलिंग्डो ५वा मजला, कल्याण मी. पुणे, महाराष्ट्र ४११०१४, शाखा कार्यालय: सी/४, एलॅट क्र. १, कोरिडोर स्टूटे हौसिंग सोसा., पुणे ४११, भवन नयन बाजार गाऊनवळ, वाकेंवडेली, पुणे, महाराष्ट्र, पत्ता-४११०१५, शाखा कार्यालय: कार्यालय क्र. २था मजला, औरंग एन्क्लेव, मध्ये बॉसो रोस, लॉ नाईट जवळ, एलॅटसिज, अहमदाबाद -३८०००५

प्राधिकृत अधिकार्याचे तपशील: नाव: हनुराव सुई, ईमेल: rahu@surve@bagjhousing.co मोबा.क्र.: ९९०००१९३५१ आणि ९९०११२१४४६

सिस्वरीटायझर अॅण्ड रिस्कन्ट्रबल ऑफ फायनान्सिअल लिमिटेड अॅण्ड एफकोसिंटेड ऑफ सिस्वरीटायझर इंटेरॅस्ट अॅण्ड, २००२ येथे स्थावर मालमतेच्या विक्रीच्या ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

येथे सभासदांमार्फणे अनेकाला सूचना देण्यात येत आहे की खाली नमुद केलेल्या कळ्यात/व्हॉल्यूटमध्ये बाजार हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएफएनएल) कडे जर्नल केलेली स्थावर मालमत्ता यावर ठेवली आहे आणि या स्थावर मालमत्ता यावर (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता) सरकारी कोर्टाद्वारे २००२ आणि तेव्हा निवडामुसार प्राधिकृत अधिकार्याने तयारवलेले पत्रेले आहे. प्रतिभूत मालमतेची जाहीर लिलावाद्वारे कमीची केल्याची, लागू व्याज, शुल्क आणि सर्व इतर कळ्यांनी बोली लावू ०९.०५.२०२५ रोजी विक्री केले जाईल, जी बीएफएनएलला देव आहे. प्रतिभूत मालमतेची विक्री केले जा आहे आणि निघन प्रमाणे ८ आणि ९ अंतर्गत असे आहे की, जेणे करिता येणे आहे, जे आहे जे आहे, कोणत्याही आपापसांमध्य या तत्वावर बोली लावली जाईल सिस्वरीटायझर इंटेरॅस्ट (एफकोसिंटेड) निघम (होव्हेंत मन्वृत्त संरक्षित) आणि येथे नमुद केलेल्या अटी व शर्तीवर:

कर्म खाते क्र.:- एफ४०५एएएएएएएए००११२११ आणि एए४०५एएएएएएएए०००३०४४

१. किपरा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

११. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२१. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

२९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३१. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

३९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४१. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

४९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५१. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

५९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६१. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

६९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७१. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

७९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८१. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

८९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९०. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९१. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९२. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९३. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९४. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९५. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९६. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९७. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९८. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

९९. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

१००. ठावा पॉल्ले फाळके (कर्जादार)

बाहोर लिलावाच्या अटी आणि निघन खालीलप्रमाणे आहेत: १. जाहिर लिलाव असे आहे जे आहे, जसे आहे जसे आहे, जे आहे जसे आहे, कोणत्याही आपापसांमध्य या तत्वावर तयारवलेल्या अटी व शर्तीवर आणि बाजार हौसिंग फायनान्स लिमिटेडला ज्ञात किता अन्ता असलेल्या सर्व निघनाने आणि भविष्यातील निघनाने कितावे ज्ञात आहे. २. प्रतिभूत मालमत्ता राखर किमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई-लिलाव प्लेडव्हाइर अंमलातून होईल. ४. ई-लिलाव प्लेडव्हाइर https://www.bagjhousing.in/ या प्लेडव्हाइर १३.०२.२०२५ रोजी स. ११.०० ते दु. १२.०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विलंबास होईल. ५. बोलीदारांना उल्लेख असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलावर अटी व शर्तीवरील कमीनेच्या https://www.bagjhousingfinance.in/auction-notices ला येथे घाली किता स्पष्टीकरणकारिता प्राधिकृत अधिकार्याकडे संकेत करावी.

दिनांक: २१.०४.२०२५, ठिकाण: पुणे प्राधिकृत अधिकारी (महाराष्ट्र सुई) बाजार हौसिंग फायनान्स लिमिटेड

सूचना

'दै. मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपाप्रमाणे कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की श्री. एम. के. श्रीनिवासन हे "गोवर्धन गिरी को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या, तळ माझल्यावरील, जुना फ्लॅट क्र. आर२/३, चे कायदेशीर मालक होते, जो ४८० चौ. फूट चढई क्षेत्रफळ असलेला, जो मुंबई उपनगर, बांग्र नगर, एम.जी. रोड, गोरगाव (पश्चिम), मुंबई - ४००१०४, येथे स्थित आहे. तसेच उक्त सोसायटी चे सदस्य म्हणून श्री. एम. के. श्रीनिवासन हाचा नावे शेर सर्टिफिकेट क्र. १९ जे पांच पूर्ण भरलेले प्रत्येकी रु. ५०/- शेरस ११ ते १५ मधील विशिष्ट संख्या (दोन्ही समावेसी) जारी केले होते. सदर श्री. एम. के. श्रीनिवासन हांचा ०४/०४/२००८ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि त्यानंतर, १९/०१/२००८ रोजी सदर शेर शेर सर्टिफिकेट क्र. १९ त्यांच्या पत्नी श्रीमती. पद्मा श्रीनिवासन यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आला. तसेच श्रीमती. पद्मा श्रीनिवासन हांचा २४/१२/२०११ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि त्यांना सो. सुभाषिनी कन्नन (विवाहित मृतगी) आणि श्री. एस. श्रीवत्सन (मृतगी) असे कायदेशीर वारस आहेत आणि २५/०६/२०१२ रोजी सदर शेर सर्टिफिकेट क्र. १९ श्री. एस. श्रीवत्सन यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आला. माझे आशिल असे सूचित करत आहेत की जुना फ्लॅट क्र. आर२/३ पुनर्विकासित करण्यात आला आणि बांग्र नगर, एम.जी. रोड, गोरगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४, येथे असलेल्या "गोवर्धन गिरी को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड" या सोसायटीमध्ये "टॉवर ए" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नया इमारतीत, दुसऱ्या मजल्यावर, ६८२ चौरस फूट चढई क्षेत्रफळ म्हणजेच ६३.३६ चौरस मीटर चढई क्षेत्रफळ असलेला एक नवीन फ्लॅट क्र. २०३, श्री. एस. श्रीवत्सन यांना सदस्यांच्या मालकीच्या जुना फ्लॅटच्या जागी नवीन फ्लॅटचे वाटप करारनामा दिनांक ६ डिसेंबर, २०२१ रोजी सब-रजिस्ट्रार ऑफ अॅक्चुअल, बोरोवली क्र. ६ चा कार्यालयात नोंदीणी क्र. बरत-६/१८७३/२०१२ दिनांक ०६/१२/२०२१ रीतसर नोंदीणी करण्यात आले. माझे आशिल पुढे असे सूचित करत आहेत की दिनांक १ नोवेंबर, २०२२ रोजीच्या नोंदीणीकृत हक्कसोड पत्राद्वारे नोंदीणी क्र. बरत-६/२२७९/२०२२ दिनांक ०१/११/२०२२ रोजी, सी. सुभाषिनी कन्नन यांनी सदर नवीन फ्लॅट क्र. २०३ मधील त्यांचा संबंधित ५०% अंतिमांशित हिस्सा त्यांचे भाऊ श्री. एस. ब्रह्मवत्स यांच्या नावे सोडला आणि सदर श्री. एस. श्रीवत्सन सदर नवीन फ्लॅट क्र. २०३ चे १००% कायदेशीर मालक झाले. सदर नवीन फ्लॅट क्र. २०३ श्री संबंधित असलेली व्यक्ती, बँक, वित्तीय संस्थांसहवे दावा/स्वाम्य संबंध विकी, विनिमय मागिते देवाणघेवाण, करार, बक्षीसपत्र, भाडेपत्र, धांपणधिकार, शुल्क, मागणखंड, दस्त, वारसा हक्क, वहिवादीचा हक्क, आरक्षण, बोवा, देवभगत किंवा इतर याद्वारे कोणताही दावा/स्वाम्य असल्यास त्यांना या नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यांबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या ताखेपुढासून ७ दिवसांच्या आत मला खालील नमुद पत्र्यावर संबधीत योग्य या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे कोणतापासून सदर व्यक्ती अपघणी झाल्यास सदर व्यक्तीला या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल.

विशेष आर. भोईर, (एडवोकेट)
१०, सुरज बाली रोड, स्टेशन रोड,
रौलीस्टान ऑफिसच्या समोर,
गोरगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.

ठिकाण: मुंबई
दिनांक: २२.०४.२०२५

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that my client ANIL MANSUKH SOLANKI, being the claimant that he alone is the only Surviving Legal heir for Flat No. 6, Building No. B, Mayur Apartments Co-operative Housing Society Ltd., situated at Dadabhai Cross Road No.3, Vile Parle (West), Mumbai- 400056, (herein called the "Said Flat"). FURTHER, Lalji Devji Solanki died on 04-03-2017 & Mukta Lalji Solanki, W/o. Lalji Devji Solanki died on 28-05-2019, and the "Municipal Corporation Mira Bhayandar" has issued a Death Certificate. FURTHER, Lalji Devji Solanki and Mukta Lalji Solanki both deceased leaving behind them Two Sons Mansukh Lalji Solanki & Rajesh Lalji Solanki as their legal heirs and representatives. Mansukh Lalji Solanki expired on 07-05-2021, and the "Municipal Corporation Mira Bhayandar" has issued a Death Certificate Bearing Registration No. D-2021/27-90147-002765, Date of Issue of certificate 14-06-2021, Registration Dated 12-05-2021, without making any NOMEER or WILL, leaving behind him (1) Geeta Mansukh Solanki - (Wife), (2) Anil Mansukh Solanki - (Son), (3) Bhavna Rakesh Hingu - (Daughter), and (4) Dimple Mitul Trivedi - (Daughter) as his only legal heirs and representatives, on accordance with the law of succession under which he was governed at the time of his death. Further, my client states/confirms through this Public Notice that no additional legal heirs exist beyond those specified above. Further, Rajesh Lalji Solanki S/o. Lalji Devji Solanki, legal heir of Lalji Devji Solanki and (1) Geeta Mansukh Solanki W/o.Mansukh Lalji Solanki, (2) Bhavna Rakesh Hingu D/o.Mansukh Lalji Solanki & (3)Dimple Mitul Trivedi D/o.Mansukh Lalji Solanki, all the above mentioned have together released all their rights, title and interest in the said Flat in favour of the other legal heir i.e., Anil Mansukh Solanki, by way of Family Release Deed dated 16-04-2025, and the same was registered at Mumbai-18, duly registered under document No. Mumbai-18-577-2025, dated 16-04-2025. Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Flat and/or in the said share certificate by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objection is/are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Flat and the society shall accordingly proceed to complete the process of transfer in favour of ANIL MANSUKH SOLANKI.

Place: Mira Road (East) Shop No.5 & 6, Rashmi Enclave CHSL, Shanti Park, Mira Road (E), Dist. Thane - 401 107.

PUBLIC NOTICE

Notice is given to public at large that my client, MR. ASHWIN SAXSENA is currently the sole owner of the said Flat No. 903, Ninth floor, Building No. 17, Green View Tower, Shantiniketan C.H.S. Ltd, Plot No. 86, Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai- 400061, Maharashtra, India (the "said flat"). Now my client further informed that, he has lost/misplaced the original documents/agreements.

Now my client has lodged the online complaint of lost/misplaced of following document/ agreement as follows: The Original Registered Agreement for Sale Dated, 24th March, 2000 having Document No. BDR-1107/2000 dated, 05/10/2002 made and entered into between M/s. Prajakta Engineering & Construction Private Limited therein after referred to as the Developers the party of the one part and Mr. Bharat Shah being the Purchaser the party of the other part has solely purchased the said Flat No. 903, Ninth floor, Building No. 17, Green View Tower, Shantiniketan C.H.S. Ltd, Plot No. 86, Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai- 400061 and the same original document has been lost or misplaced. Police complaint has been filed by my client at Versova Police Station, Mumbai on dated, 21/04/2025 bearing Complaint No. 49757-2025 regarding loss and misplacement of aforesaid original document.

Now, I call upon any financial institution, person, legal heir having custody of the misplaced original occupation/possession letter/sale agreement or having any claim, objection against the said intending sale in respect of the said flat, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise of whatsoever nature is hereby requested to make the same known in writing along with documentary evidences to the undersigned at Shop No. 17, Ground Floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai-400058 within 15 days from the date of publication of this notice, failing which the claim of such person, financial institution will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

Sd/- MR. BHAVIK S. SHAH B.Com., LL.B Advocate High Court

Place: Mumbai Date: 22/04/2025

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that my client ANIL MANSUKH SOLANKI, being the claimant that he alone is the only Surviving Legal heir for Flat No. 201, Building No. C-50, Amar Pushpa Shantinagar Co-operative Housing Society Ltd., situated at Sector-10, Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane 401107, (herein called the "Said Flat"). FURTHER, Mansukh Lalji Solanki expired on 07-05-2021, and the "Municipal Corporation Mira Bhayandar" has issued a Death Certificate Bearing Registration No. D-2021/27-90147-002765, Date of Issue of certificate 14-06-2021, Registration Dated 12-05-2021, without making any NOMEER or WILL, leaving behind him (1) Geeta Mansukh Solanki - (Wife), (2) Anil Mansukh Solanki - (Son), (3) Bhavna Rakesh Hingu - (Daughter), and (4) Dimple Mitul Trivedi - (Daughter) as his only legal heirs and representatives, on accordance with the law of succession under which he was governed at the time of his death. Further, my client states/confirms through this Public Notice that no additional legal heirs exist beyond those specified above. FURTHER legal heirs i.e., (1) Geeta Mansukh Solanki, (2) Bhavna Rakesh Hingu & (3) Dimple Mitul Trivedi, released all their rights title and interest in the said Flat in favour of the other legal heir i.e., Anil Mansukh Solanki, by way of Family Release Deed dated 16-04-2025, and the same was registered at Thane-4, duly registered under document No. TNN4-8123-2025, dated 16-04-2025. Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Flat and/or in the said share certificate by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objection is/are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Flat and the society shall accordingly proceed to complete the process of transfer in favour of ANIL MANSUKH SOLANKI.

Sd/- Adv. Medha R. Jaiswal B.L.S., L.L.M Advocate High Court, Mumbai

Place: Mira Road (East) Shop No.5 & 6, Rashmi Enclave CHSL, Shanti Park, Mira Road (E), Dist. Thane - 401 107.

Waaree Renewable Technologies Limited

[CIN: L33000MH1999PLC120470]

Registered office: 504, Western Edge-1, Off. Western Express Highway, Boriwali (E) Mumbai - 400066.

Tel: 022 6644 4444; Email: info@waareertl.com; Website: www.waareertl.com

NOTICE OF POSTAL BALLOT